



# मिरा भाईरव महानगरपालिका

## आयुक्त कार्यालय

मुख्यालय, २रा मजला, स्व. इंदिरा गांधी भवन, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईरव (प.)  
दूरध्वनी क्र.०२२-२८१९२८२८ ई-मेल आयडी [commissioner@mbmc.gov.in](mailto:commissioner@mbmc.gov.in)



जा.क्र. मनपा/ आयुक्त / १८ /२०२५-२६

दि. २६/०५/२०२५

### कार्यालयीन आदेश

**विषय :-** प्रशासकीय मान्यतेपूर्वी कामाचे आवश्यकता व प्राधान्यक्रम तपासण्यासाठी प्रस्ताव  
तपासणी समिती गठीत करणे व समितीचे कार्यक्षेत्र निश्चित करणेबाबत..

मिरा भाईरव महानगरपालिकेमध्ये वित्तीय शिस्त राखण्यासाठी व विभागवार प्रस्ताव सादर करत असताना अर्थसंकल्पीय तरतुदीपेक्षा जादा कामांना मान्यता होऊन वित्तीय अनियमितता होऊ नये यासाठी प्रशासकीय नियंत्रण असणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागांनी सादर केलेल्या प्रस्तावाची आवश्यकता, प्राधान्यक्रम व अर्थसंकल्पीय तरतुद तपासण्यासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

| अ.क्र. | अधिकाऱ्याचे नाव                | पद         |
|--------|--------------------------------|------------|
| १      | अतिरीक्त आयुक्त -१             | अध्यक्ष    |
| २      | अतिरीक्त आयुक्त -२             | सहअध्यक्ष  |
| ३      | शहर अभियंता                    | सदस्य      |
| ४      | मुख्य लेखापरीक्षक              | सदस्य      |
| ५      | मुख्य लेखा अधिकारी             | सदस्य      |
| ६      | संबंधित उपायुक्त / विभागप्रमुख | सदस्य सचिव |

#### समितीची कार्यकक्षा —

- १) विभागाने प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केलेल्या प्रस्तावाची आवश्यकता, समर्थन, प्राधान्यक्रम ठरवावा व अर्थसंकल्पीय तरतुद असल्याबाबतची खात्री करावी.
- २) विभागाने खालीलप्रमाणे दिलेली माहिती तपासून आपले अभिप्राय नोंदवून प्रस्ताव विभागाकडे मान्य किंवा अमान्य करून पाठवावा. विभागाने त्यानंतर यापुर्वीचे मा. आयुक्त यांचे कार्यालयीन आदेश मनपा/आयुक्त/१०८/२०२३-२४, दि.१८/०३/२०२४ नुसार प्रशासकीय मान्यतेसाठीचा प्रस्ताव विहित मार्गाने मा. आयुक्त यांच्या मान्यतेसाठी सादर करावा.
- ३) सदर समितीची बैठक निविदा समितीच्या बैठकीनंतर प्रत्येक मंगळवारी व गुरुवारी घेण्यात यावी.

#### विभागाने समितीस सादर करावयाची तपासणी सूची

| अ.क्र. | तपशील  | जोडावयाची कागदपत्रे                   | आहे/नाही |
|--------|--|---------------------------------------|----------|
| १)     | प्रस्तावाचे नाव / कामाचे नाव :-  |                                       |          |
|        | i) कामाची आवश्यकता व समर्थन  | विभागप्रमुखांचा सविस्तर अहवाल         |          |
|        | ii) काम / पुरवठा यापुर्वी केले असल्यास त्याचा तपशील (वर्ष व रक्कम रु.) | मागील कार्यादेश किंवा तत्सम कागदपत्रे |          |

|     |   |  |  |
|-----|---|--|--|
|     | iii) कामाच्या जागेची मालकीबाबत  | जागेचा सातबारा किंवा मालमत्ता व्यवस्थापकांचे प्रमाणपत्र                          |  |
|     | iv) सौ.आर.झेडः/ वन विभागाबाबत अभिप्राय  | सौ.आर.झेडः वन विभागाच्या अभिप्रायाची प्रत  |  |
|     | v) सदर कामाबाबत नगररचना विभागाचे अभिप्राय / नकाशा मंजूरी  | नगररचना विभागाचा साक्षांकित अभिप्राय   |  |
| २)  | कामाचे स्वरूप :- महसुली / भांडवली   | अर्थसंकल्पाचे पृष्ठ क्र.....   |  |
| ३)  | प्रस्तावाची रक्कम :-  | रु.....  |  |
| ४)  | निधीचे स्वरूप :-<br>स्वनिधी / आमदार निधी / विशेष निधी / नगरोत्थान / दलित वस्ती अनुदान / मुलभूत सोयी सुविधांसाठी निधी इत्यादी  | शासन निर्णय जोडावा.  |  |
| ५)  | महापालिकेचा हिस्सा :- १००% / ७०% / ३०% / २०% इत्यादी  | शासन निर्णय जोडावा.  |  |
| ६)  | काम आवर्ती (Recurring) आहे की अनावर्ती (non-recurring) आहे.   | आवर्ती (Recurring) आहे की अनावर्ती (non-recurring)                               |  |
| ७)  | कामाचे अंदाजपत्रक<br>अ) DSR मधील दर विचारात घेऊन निश्चित केलेली रक्कम रु.....   | तांत्रिक मान्यता किंवा संबंधित कागदपत्रे जोडावीत.                                |  |
|     | ब) बाजारभाव (Market Rate) विचारात घेऊन Rate Analysis करून निश्चित केलेली रक्कम रु.<br>.....   | Rate Analysis केलेले विभागप्रमुखांनी साक्षांकित केलेले प्रमाणपत्र                |  |
|     | i) अंदाजपत्रकीय दराबाबत अभिप्राय  | दर बाजारभावानुसार व DSR नुसार वाजवी असल्याबाबत विभागप्रमुखाचे प्रमाणपत्र जोडावे. |  |
|     | ii) दरसूची वर्ष   | वर्ष नमुद करावे.   |  |
| ८)  | कामाची मागणी :- (विभाग / लोकप्रतिनिधी )   | पत्र जोडावे  |  |
| ९)  | लेखाशीर्ष :-  | ( लेखाशिर्षाचे नाव लिहावे)   |  |
| १०) | अर्थसंकल्पीय तरतुद :-<br>i) सन २०२४-२५ ची तरतुद रु.....<br>ii) Spill over ची रक्कम रु.....<br>iii) नविन कामांकरीता उपलब्ध तरतुद रु.....<br>iv) या कामासाठी लागणारी तरतुद रु.....<br>v) शिल्लक तरतुद रु..... | Budget Software मधील विभागप्रमुखांच्या स्वाक्षरीची प्रत जोडावी.                  |  |
| ११) | कामाचे अंदाजपत्रक :-  | तांत्रिक मान्यता जोडावी.   |  |
| १२) | तांत्रिक मान्यता क्रमांक व दिनांक :-  | तांत्रिक मान्यता जोडावी.   |  |

|     |  |   |  |
|-----|--|---|--|
| १३) | दोष दायित्व कालावधी दिनांक                                       | कालावधी व दिनांक नमूद करावा.  |  |
| १४) | कामापुर्वीचे फोटो :-   | (Geotagging Real Time) नुसार जोडण्यात यावे. (Latitude Longitude सह) |  |
| १५) | कामाचा नकाशा :-  | जोडण्यात यावा (साक्षांकीत)  |  |
| १६) | स्थळ पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव व त्यांचा आवश्यकतेबाबत अहवाल | स्थळ पाहणी अहवाल जोडावा (साक्षांकीत)                                |  |
| १७) | कामाची आवश्यकता व कारणे -  | नमूद करावीत.  |  |
| १८) | निविदेचा प्रकार  | B-१ /B-२/ इतर   |  |
| १९) | कामाचा कालावधी   | ..... वर्ष  |  |

उपरोक्त गठीत समितीने नेमून दिलेल्या कार्यकक्षेच्या अधिन राहून विभागाने परिपूर्ण प्रस्ताव सादर केलेला आहे किंवा कसे याची खात्रजमा करून प्रस्ताव शिफारशीसह प्रशासकीय मान्यतेबाबत पुढील कार्यवाही करण्यासाठी संबंधित उपायुक्त / विभागप्रमुखांकडे पाठवावेत. त्यानंतर विभागाने विहित पद्धतीने व यापुर्वीच्या परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनानुसार प्रस्ताव लेखा व लेखापरीक्षण विभागामार्फत मा. आयुक्त यांना सादर करावा.



(राधाबिनोद अ. शर्मा, भा.प्र.से.)  
आयुक्त तथा प्रशासक  
मिरा भाईंदर महानगरपालिका

प्रति,  
सर्व संबंधित समिती अध्यक्ष/सदस्य/सदस्य सचिव

प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी

- १) सर्व उपायुक्त / शहर अभियंता / सहा. संचालक, नगररचना
- २) खातेप्रमुख / विभागप्रमुख (सर्व)